## RICHIRICH INVENTURES LIMITED

### CIN-L65990MH1986PLC039163

A-1 Ground Floor, Emperor Court Church View, Yashwant Nagar, Vakola, Santacruz East, Mumbai-400055 Tel: 022-79664656, website: www.richirichinventures.com, email: richagro@yahoo.co.in

June 09, 2022

To, The Manager (Listing), BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Ph: 022 2272 1233/34 Fax: 022 2272 3719

Sub: Intimation of Public Notice regarding 36th e-Annual General Meeting

Books Closer, and Remote e-voting details

Ref: Scrip Code - 519230

Dear Sir/Madam,

We are submitting herewith copy of Newspaper cuttings with respect to the Public Notice regarding 36<sup>th</sup> Annual General Meeting Books Closer and Remote e-voting details published on Thursday, June 09, 2022 in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(d) of the SEBI (LODR) Regulations, 2015.

a) Business Standard (English)

b) Mumbai Lakshdeep(Marathi)

Kindly acknowledge the receipt and take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For RICHIRICH INVENTURES LIMITED

Himanshi Tiwari

Compliance officer & Company Secretary

Encl: a/a

# **Goods or services? GST law panel's** crypto dilemma

Tax treatment decision after there's clarity on classification

New Delhi, 8 June

fter taxing income from virtual digital assets, the government is looking to soon bring clarity on the applicability of the goods and services tax (GST) on cryptocurrency assets.

At present, there is no specific provision for virtual assets in the GST regulations. It is levied at the rate of 18 per cent only on services provided by crypto exchanges, which are categorised as financial services.

"Discussions have been held around the classification of crypto assets. The law committee and the fitment committee of the GST Council will look into the classification and the tax treatment of crypto assets. The law panel will make suggestions on whether crypto is treated as a good, commodity, or service," a senior government official told Business Standard

The official added that based on the classification, the tax treatment of such assets would be taken up by the fitment committee after which it will be taken up by the GST Council. The official clarified that the process would take time and may not be part of the upcoming Council meeting, which is expected to be held late this month or early

Sources said the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) feels virtual assets could be included under Schedule 2 of the Central Goods and Services Tax Act. 2017. which specifies the activities or transactions that are to be treated as the supply of goods or supply of services. Besides, they also deliberated taxing certain transactions of crypto assets under the highest GST bracket of 28 per

The GST panels are learnt to be also working on the valuation at which tax would be levied — that is, whether the GST would apply on margins or on the entire value.

"Some of the contentious transactions include mining of crypto assets or the exchange of virtual assets between the two persons. It is unlikely that crypto will be taxed on the gross value, per say," another official said, adding that further deliberations are



### **VIRTUAL ASSETS** WITHIN GST AMBIT

- Working on classification of crypto assets
- To decide whether these will be treated as goods, services, or commodities
- GST panels considering valuation at which tax will be levied on virtual assets
- CBIC favours inclusion in Schedule 2

There are also discussions on imposing reverse charges on Indians investing in virtual digital assets through foreign crypto platforms, he added.

"More clarity is required on the crypto or virtual asset front. The government should consider including the virtual assets under the schedule 2 of the CGST Act. Then, accordingly define crypto as non-fungible tokens and based on that decide tax rates.

The policymakers while deciding tax should keep global standards in mind as heavy taxation may shift trades abroad, resulting in a loss to the exchequer. It is imperative to define the valuation of the asset in the most pragmatic way so that there is no double taxation and no supply escapes tax," said Abhishek A Rastogi, partner at Khaitan & Co.

new board was given. Names of directors proposed are Atul Malik, Rekha Murthy Sharad Sharma, Nandita Gurjar, Sanjay Kumar Khemani, Sadashiv Srinivas Rao, T Keshav Kumar, Sandeep pleting a turnaround and Tewari and Prashant Kumar, achieving significant progress who is presently the managing after the implementation of director and chief executive officer (MD & CEO) of the

> SBI has proposed Kumar's name for the post for a three-

bank.

The term of two additional directors - R Gandhi and Ananth Naravan Gopalakrishnan – appointed by the Reserve Bank of India (RBI), will go on till March 23, 2023. Sunil Metha, chairman, Yes Bank, and other board members Mahesh Krishnamurti and Atul Bheda - will demit office after the for-

mation of the new board.



and the government had under the applicable laws and framed a restructuring scheme to salvage the troubled private sector bank which was once promoted and run by Rana Kapoor. Commercial Banks led by SBI had infused ₹10,000 crore under the scheme.

Back in the green, YES Bank starts

process of forming new board

SBI, its largest shareholder, proposes that Prashant Kumar stay on as MD & CEO

The new board is being July 15. In March 2020, the RBI constituted and will operate

regulations as against the current board which was constituted and is functioning under the Reconstruction Scheme. the bank said in a notice to shareholders. The bank has convened the Annual General Meeting of shareholders on

As FY22 was good for the

private lender, the share of its low cost deposits -- current account and savings account showed an excess of 30 per cent. Its advances stood at ₹1.81 trillion at the end of March 2022. In FY22, the loan book grew by 9 per cent with gross disbursements of ₹70.000 crore across all segments. which meant that the focus had moved from consolidation of the balancesheet to growth.

There were significant corrections and improvements in the bank's liquidity position and funding structure.

The bank's credit to deposit ratio improved from 163 per cent to 92 per cent and liquidity coverage ratio rose from 37 per cent to 128 per cent by March 2022.

The bank had also raised ₹15,000 crore of equity capital in July 2020 through a public

# Sugar mills question export quota distribution

SANJEEB MUKHERJEE New Delhi. 8 June

**ABHIJIT LELE** 

Mumbai, 8 June

The board of YES Bank has

recommended the formation

of a new board on the back of

the private sector bank com-

the Yes Bank Reconstruction

Financial year 2021-22

(FY22) was a year of profit for

the bank as the balance sheet

showed a positive ₹1,066 crore

after two successive years of

heavy losses in FY20 and

FY21. The lender nearly dou-

bled its deposit book from

about ₹1.05 trillion in March

2020 to ₹1.97 trillion in March

the recommendation by its

largest shareholder - State

Bank of India (SBI) – the pro-

posal for the composition of a

As the next step, following

Scheme in March 2020.

Even as sugar mills, both in the cooperative and private sectors, have questioned the manner in which the government is distributing export release orders after the ban, government

Wednesday said it had given ample time to millers and exporters to apply through the online portal and was processing the applications on a firstcome-first-served basis.

"In past few years also, whenever export quota was allocated among sugar mills it was allocated to sugar mills on a pro-rata basis and therefore. this time also in order to main-

and sugar mills who have applied till June 3, 2022, export release orders have been issued on pro-rata basis." said an official statement issued Wednesday.

The sugar mills, led by the Indian Sugar Mills Association (ISMA), meanwhile, are planning to write a letter to the government alleging that it has deviated from its earlier practice of granting export release orders only to sugar mills by including trading and export houses also within the ambit of release orders.

This has complicated the system and opened the doors for arbitrariness and manipu-

"These trading houses tain transparency and to give have cornered much of the opportunity to all exporters export quotas granted after



manipulate the system and creating hurdles in smooth export of sugar," ISMA president Aditya Jhunjhunwala told Business Standard.

ISMA, meanwhile, revised upward its 2021-22 season (October to September) sugar production estimate to an alltime high of 36 million tonnes

and also called upon the government to relax the export quota by another 1 MT.

"The industry requests the government that additional 1 MT of sugar export order should be given to sugar mills only, instead of giving it to the traders or meted out to them while allo-

can fulfill their export commitments in the current season, and there is no repercussion of the same in the next season," Jhunihunwala said.

He said even after extra exports, the country will be left with sufficient stock at the start of the 2022-23 season in

On Tuesday, former Union minister and Nationalist Congress Party leader Sharad Pawar wrote a letter to Prime Minister Narendra Modi, urg ing him to relax the cap on foreign shipments by 1 MT as production is expected to be higher than earlier estimates.

Also, the cooperative sugar mills had complained against the alleged unfair treatment exporters, so that sugar mills cating export quotas.

### RICHIRICH INVENTURES LIMITED

CIN-L65990MH1986PLC039163 A-1 Ground Floor Emperor Court, Yashwant Nagar Vakola Santacruz East Mumbai-400055 **Tel**: 022-79664656

NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM), BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION continuation of our newspaper advertisement published on 03rd June, 2022 in Standard (English) and Mumbai Lakshadween (Marathi), NOTICE IS HERERY given the the 36th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held o Thursday, 30<sup>m</sup>June, 2022 at 02:30 PM (IST) through Video Conferencing (VC) or Othe Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice Convening

the AGM setting out the business to be transacted in the Meeting along with explanator tatement, Financial Statements, and the circular for Voting through electronic means have been already been sent to the Members on through requisite modes. The Compan has also uploaded these documents on its website: www.richirichinventures.com. The Register of members and Share Transfer Rooks of the Company will remain closed from 24th June, 2022 to 30th June, 2022 (both days inclusive) for the purpose of the

above referred AGM. end on Wednesday 29"June, 2022 at 05.00 PM. During this period Shareholders of the Company holding shares in physical form or in dematerialised form as on 23" June, 2022 (Cut-Off date) may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Since the AGM will be held through VC/OAVM the deemed venue for the AGM shall be th Registered Office of the Company

Mr. Shanu Bhagwandas Mata (COP. No. 17999) of M/s.Shanu Mata & associates, practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process to be carried out at the AGM venue in a fair and transparent manner Relevant documents referred to in the notice are available for inspection at the Registers Office of the Company on all working days, except Saturday, Sunday and other holidays between 2.00 P.M. to 4.00 P.M. Upto the date of the Annual General Meeting FOR RICHIRICH INVENTURES LIMITED

Date: 09th June, 2022

Himanshi Tiwar Company Secretary

#### NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED Read, Off. Hindustan Unilever Limited House, B.D. Savant Marg, Chakala, Andheri(East) Mumbai 400 099.

Notice is hereby given that the following share certificates have been reported lost misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the

Name of the holder	Folio No	No.of shares (Rs.1/-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Uday Sitaram Athavale	HLL 2150789	500	5125362	854282201- 854282700
Place: Mumbai Date :09/06/2022				

### TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following Share Certificate of JAMNA AUTO INDUSTRIES LIMITED having its Registered Office at Jai Spring Road Industrial Area, Yamuna Nagar, Haryana- 135001 Registered in the name of th

Name of the Holders	Folio No.	Cert. No.	Distinctive No.	No. of Shares
SMITA SANJEEV JAVERI	18688	41004	5442526 to 5442625	100
The Dublic are beauty and described and a series at the series and a series and a series at the series and a series at the series and a series at the series at				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Share Certificates

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Sky Line Financial Services Pvt. Ltd., D- 153-A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi- 110020, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Sharr Certificate/s.

Name of Share holder: SMITA SANJEEV JAVERI Place : Mumbai



### **GRAUER & WEIL (INDIA) LTD.**

Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli - East, Mumbai - 400101 Tel.: 022-66993000, Fax: 022-66993010, email: secretarial@growel.com Website: www.growel.com CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE

For transfer of equity shares of the Company to Investor **Education and Protection Fund (IEPF)** 

Shareholders of the Company are hereby Informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013, Equity Shares in respec of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid or seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.

The dividend declared for the financial year 2014-15, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF and the corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules

In compliance to the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on our website 'www.growel.com'.

Therefore, notice is given to the Shareholders that with a view of adhering to the requirements of the Rules, if the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before August 31, 2022, the Company will proceed to transfer the Shares to IEPF by the due date as per the procedure set out in the Rules, without any further notice.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF after following the procedure prescribed in the Rules.

Date: 06-06-2022 Place: Mumbai

For Grauer & Weil (India) Ltd. Managing Director

Notice is hereby given that the share certificate No(s) 1695 Bearing Distinctive No (s) 444411 to 444470 for 60 equity shares Face Value Rs. 2/- each of **Kirloskar Pneumatic** Co. Limited under Folio No. CO 1345 standing in the name of Mrs. Shamala I/w Chandiwala have been lost or misplaced and undersigned have applied to the Company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person(s) who have claim in espect of the aforesaid shares should lodge claim for the same with the Company at its Registered Office: Hadapsar Industrial Estate. Hadapsar, Pune - 411013, within 15 days from the date of this notice, else the Company will proceed to issue duplicate share

Place : Mumbai MRS, Shamala Kirit Chandiwala & Mr, Kirit Jamnadas Chandiwala

SALASAR SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

CIN: L23201DL2001PLC174076 Regd. Off: E-20, South Extension- I, New Delhi-110049 Tel: +91-11-41648566/8577; Website: <u>www.salasartechno.com</u>

NOTICE OF RECORD DATE FOR SUB-DIVISION OF EQUITY SHARES

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 LODR), and relevant provisions of Companies Act, 2013 read with rules made thereunder, notice s hereby given that the Company has fixed Tuesday, June 28 2022 as the Record Date for the purpose of determining the eligibility of shareholders for sub-dividing/splitting the existing Equity Shares of the Company, such that each Equity Share having face value of Rs. 10/- (Rupees Ter Only) fully paid up, be sub-divided into 10 (Ten) Equity Shares having face value of Rs. 1.

Rupees One Only) each, fully paid up. n accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said meeting are also ailable on website of the Company viz. http://www.salasartechno.com as well as on the website of Stock Exchanges at http://www.bseindia.com and at http://www.nseindia.com.

By order of the Board of Directors

For Salasar Techno Engineering Limited

Date: 08th June, 2022 Place: New Delhi

(Rahul Rastogi





Regd. Office: Kanakia Future City, Residential Building No.2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400 076 Tel: 91-22-35023666 / 35023777 Email: investor@cineline.co.in Website: www.cineline.co.in Corporate Identity Number (CIN): L92142MH2002PLC135964

NOTICE OF THE EXYTA-ORDINARY GENERAL MEETING ("EGM") OF CINELINE INDIA LIMITED ("THE COMPANY"), TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") OR OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OVAM") AND REMOTE E-VOTING FACILITY

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting of the members of the Company is scheduled to be held on Monday, 04th July, 2022 at 11:00 A.M. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA circular dated 5th May, 2020 read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28 2020, 39/2020 dated December 31 2020, read with other relevant circulars, including General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular no. 20/2021 dated December 8, 2021 and General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular dated 15th January, 2021 and 12th May, 2020 ("SEBI Circular"), to transact the business as set out in the Notice convening the EGM.

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of the EGM will be sent to those shareholders whose email IDs are registered with the Company / Registrar and share Transfer Agent ("RTA") / Depository Participants ("DP"). Shareholders may note that the Notice of the EGM will also be made available on the Company's website at www.cineline.co.in website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India

Shareholders holding shares in physical mode can register / update their email ID by sending request at investor@cineline.co.in or to the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Private Limited ("LIIPL"), at enotices@linkintime.co.in duly mentioning their Name, Folio No and Contact details. Shareholders holding shares in demat mode who have not registered their email addresses and mobile numbers with Depositories Participant (DP) are requested to register their email ID and mobile No with their DP. However for temporary purpose attending the EGM such shareholders can furnish their email ID to the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Private Limited ("LIIPL"), at enotices@linkintime.co.in or Call +91 (022)49186000 or their Depository Participant to get their email addresses and mobile numbers registered.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the EGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM ('e-voting'). Detailed procedure for joining the EGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Sd/-

Rasesh B. Kanakia

**Executive Director & Chairperson of the Company** (DIN: 00015857)



Nath Bio-Genes (I) Ltd.

Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L01110MH1993PLC072842

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members of Nath Bio-Genes (India) Limited (the 'Company') is scheduled to be held on Thursday, June 30th, 2022 at 11:00 p.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the

Notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.nathbiogenes.com and website of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID at www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register update e-mail address with respective Depository Participants "DPs"

The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 09:00 A.M. (IST) on Monday, June 27th, 2022 to 5:00 P.M. (IST) on Wednesday, June 29th, 2022. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again the details available at www.evoting.nsdl.com.

maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. June 24th, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in/1800-222-990.

Only those members, whose names are recorded in the Register of Members

Place : Aurangabad Date: 07-06-2022 For Nath Bio-Genes (I) Limited



### NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Members of Agri-Tech (India) Limited(the 'Company') is scheduled to be held on Wednesday, June 29th, 2022 at 04:00 p.m. through Video Conference ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the

electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.agri-tech.in and website of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com.

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is being sent only through

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID at www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register update e-mail address with respective Depository Participants "DPs"

The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 09:00 A.M. (IST) on Sunday, June 26th, 2022 to 5:00 P.M. (IST) on Tuesday, June 28th, 2022. At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again the details available at www.evoting.nsdl.com.

Only those members, whose names are recorded in the Register of Members maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. June 24th, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on

evoting@nsdl.co.in / 1800-222-990.

For, Agri-Tech (India) Limited Place : Aurangabad Date: 06-06-2022

Place: Mumbai Date: 9 June 2022

# योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी - विवेक सोनवणे

नाशिक,दि.८ : शेतकऱ्यांनी पेरणी मृग बहार २०२२-२३ करण्याचे नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांनी करणे आवश्यक ८० ते १०० मिली आहे. तसेच बियाणांची खरेदी रितसर झाल्यावरच करतांना पेरणी योग्य पाऊस पक्की पावती घेणे अंदाज आवश्यक असून झाल्याचा घेवून पेरणी करावी बियाणांचा वापर त्या आधी पेरणी करू पिशवी करतांना नये, असे आवाहन उलट्या बाजूकडून जिल्हा अधिक्षक फाडून बियाणे कृषि अधिकारी वापरावे. तसेच विवेक त्यातील १० ते १५ सोनवणे ग्रॅम बियाणे, टॅग, यांनी शासकीय पिशवीसह प्रसिद्धी पत्रकान्वये जतन कळविले आहे ठेवण्यात शासकीय यावे. घरगुती प्रसिद्धी बियाणांचा वापर नमुद केल्यानुसार, करतांना त्याची सध्याचे क्षमता तपासून अंदाजानुसार घ्यावी, असेही जिल्हा पावसाचे आगमन कृषि लांबणीवर पडण्याची अधिक्षक अधिकारी विवेक

### जाहीर सूचना

सांगितले आहे.

यांनी

सोनवणे

यानुसार

अंदाज

पावसाचा

घेवून

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशी (१) श्रीमती शिल्पा सुहास जोशी, (२) कुमारी सोनल सुहास जोशी व (३) कुमारी श्रृती सुहास जोशी यांना फ्लॅट क्र.५२/५९, १ला मजला, ए/ ६-१४, एलिजीबल कोहौसोलि., जिवन विमा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ (यापुढे सदर फ्लॅट) तसेच अनुक्रमांक २७६ ते २८० (दोन्हीं समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.५६ अंतर्गत सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित हे सदर फ्लॅटचे मालक असलेले श्री. मेहुल उल्हास पारिख व प्रिती मेहल पारिख यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.

जर कोणासही सदर फ्लॅट किंवा शेअर्सबाबत करारनामा, तारण, प्रतिकुल अधिकार, हक्क, हित किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास किंवा त्यांच्याकडे ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकील **श्री. एन.आर. पांडे,** भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरीवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसात कळवावे अन्यथा असे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे प्तमजले जाईल आणि माझे अशील सदर फ्लॅटबाबत खरेदी प्रक्रिया पुर्ण करतील.

> सही/- वकील श्री. एन.आर. पांडे मो.क्र. : ९८६९०४९४८६ दिनांकः ०९.०६.२०२२

### जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, गाझे अशील श्री. विजयकमार अजयकमार सरवैया व श्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया हे दुकान क्र.५ तळमजला, न्यु अंबिका को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीलि., जवाहर नगर रोड क्र.२. एसआरव्ही हॉस्पिटल समोर, प्लॉट क्र.१५५, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४, क्षेत्रफळ २५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.३८, महसूल गाव पहाडी एक्सर, तालका बोरिवली. नोंदणी व उप-नोंदणी जिल्हा मंबर्ड उपनगर जिल्हा या जागेचे मालक आहेत. मळत: सदर दुकान श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांनी खरेदी ु केला होता आणि श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांचे २५.१०.२०१९ आणि त्यांचे पती श्री. अजयकृमा मावैया यांचे २१ ०३ २००५ गेजी निधन दाले आणि माझे अशील श्री. विजयकुमार अजयकुमार सरवैया व थ्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया हे सदर मयत श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांचे कायदेशीर वारसदार आहेत.

आता माझे अशील श्री. विजयकुमार अजयकुमार सरवैया व श्री. विरेंद्र अजयकुमार सरवैया यांना श्रीमती लिलाबेन अजयकुमार सरवैया यांचे कायदेशीर वारसदार म्हणून उपरोक्त सदर दकान विकी करण्याची इच्छा आहे म्हणून माझे अशिलांनी कायदेशीर प्रक्रियेकरिता दावा गागविले आहेत.

जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्कमार्फत काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मंबई दिनांक: 0९. 0६. २०२२

> सही/ श्री. उमंग एच. पारचोलिया वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.:बी-६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती छाया गणेश कारंडे या फ्लॅट क्र.५६९९. इमारत क्र.१७१. बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवा नगर-१, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००८३ येथील जागेच्या मालक आहेत.

वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र, भागप्रमाणपत्र क्र.१६, सर्वसाधारण शेअर्स ५ चे रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- चे अनुक्रमांक ७६ ते ८० असलेले प्रमाणपत्र हरवले आहे. लापता तक्रार विक्रोळी पोलीस ठाणे. मंबई येथे तकार क्र.१०८/२०१ दिनांक २२.0१.२0२२ अंतर्गत नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे/संपर्क सचिव, इमारत क्र.१७१, बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवार नगर-१, विक्रोळी (पर्व). मंबई-४०००८३.

जर सदर सुचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्या तरतुदीनुसार दय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत करेल.

सही/-सचिव बाल आनंद कोहौसोलि ठिकाण: मंबई दिनांक: ०८.०६.२०२३

### हरवले आहे

श्री मंजू चौधरी. राहणार-फ्लॅट नं बिल्डिंग नं-१०, जागृती 804. हौसिंग सोसा., एस. एल. रोड, पश्चिम, मुंबई संपर्क-मालक ९८९२६०७११४ नयनाबेन जयंतीलाल पटेल यांच्या नावे असलेले ओरिजनल शेअर सर्टिफिकेट क्रमांक २३४ २९/५/२०२२ रोजी भाजी मार्केट मध्ये आर. आर. टी. रोड वरून जात असताना दुपारी १४.५७ ला गहाळ झाले आहे तरी कृपा करून कोणालाही मिळाल्यास वर नमूद केलेल्या नंबर वर संपर्क करावा ही विनंती.

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती नीता नारायण प्रधान या फ्लॅट क्र.३०९, ३रा मजला क्षेत्रफळ ३९६ चौ.फु. अर्थात ३६.८० चौ.मी. बिल्टअप, पांचाळ नगर म्हणून ज्ञात इमारत गांचाळ नगर को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, नालासोपारा (प. जमनी सर्व्हे क्र.८६, गाव निळेमोरे, तालुका वसई जिल्हा ठाणे (आता पालघर), वसई उपनिबंधकांच्या क्षेत्रात असलेल्या जागेचे मालव होते. पुढे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक अर्थात श्री नारायण प्रधान यांचे २३ सप्टेंबर, २०२१ रोजी निधन झाले आणि सदर फ्लॅटचे पुर्वीचे श्रेणी करारनामा अर्थात २७ नोव्हेंबर, १९९६ रोजीच विक्री करारनामा आणि ८ मार्च, १९९६ रोजीचा विक्री करारनामा हरवला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाच कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सीला क्रास्टो** यांच्याकडे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले

जाईल. ॲड. मॉन्सीला क्रास्टो

ठिकाण: मुंबई

फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर. नालासोपारा (पश्चिम)-४०१२०३.

### दिनांक:0९.0६.२0२२

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सुनिल कुमार अगरवाल यांच्या नावे असलेले सिमेक लि. (सीआयएन: एल६३०३२एमएच१९८६पीएलसी १५४९१०) यांचा नोंदणीकृत कार्यालय पत्ता: । ९०१-९०५, २१५, ॲट्रीयम, ९वा मजला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-

४०००९३ यांचे अनुक्रमांक ३१२६७१० -३१२६७२०० असलेले १०० शेअर्सकरिता प्रमाणपत्र क्र.७५४०५ हरविले आहे. वर नमुद प्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वेतरणासाठी कंपनीकडे अर्ज करण्यात आल आहे. जर कोणा व्यक्तीस मुळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र

वितरणास काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी कंपनीच्या वर नमुद केलेल्या कार्यालयात किंवा त्यांचे निबंधक सी बी मॅनेजमेंट सर्विसेस प्रा.लि. पी-२२, बोन्डेल रोड, ५वा मजला, कोलकाता पश्चिम बंगाल-७०००१९ येथे सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. ठिकाण: हातिबारी

दिनांक: ०९.०६.२०२२

नाव: सुनिल कुमार अगरवाल पत्ताः करकतनासा, मु./पो. हातिबारी, जिल्हा सुंदरगड, ओडिशा-७७०४६.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गुरुनाथ एम. धोत्रे व कुमारी लिला गुरुनाथ धोत्रे हे रोझारिओ को-ऑप.हौ.सो.लि., फ्लॅट क्र. १६, रोझारिओ अपार्टमेंट, ३रा मजला, एसके गुप्ता ॲण्ड कं. समोर, कमानी, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० येथील जागेचे मालक आहेत. वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र,

भागप्रमाणपत्र क्र.१६, सर्वसाधारण शेअर्स ५ चे रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- चे अनुक्रमांक ७६ ते ८० असलेले प्रमाणपः हरवले आहे. लापता तक्रार विनोबा भावे पोलीस ठाणे. मंबई येथे तकार क्र.१२४८१ दिनांक ०६.०६.२०२२ अंतर्गत नोंद केली आहे. जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे/संपर्क सचिव, रोझारिओ को-ऑप. हौ.सो.लि., फ्लॅट क्र.१६, रोझारिओ अपार्टमेंट, ३रा मजला, एसके गुप्ता ॲण्ड कं. समोर, कमानी, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. जर सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्या तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत करेल.

सही/ लिला गुरुनाथ धोत्रे ठिकाण: मंबई दिनांक: 0८. 0६. २०२२

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गणेश सिताराम कारांडे हे फ्लॅट क्र.५६९८, इमारत क्र.१७१, बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवा नगर-१, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००८३ येथील जागेच्या मालक आहेत.

वर नमुद फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र, भागप्रमाणपत्र क्र.८, सर्वसाधारण शेअर्स ५ चे रु.५०/- प्रत्येकीचे एकूण रु.२५०/- चे अनुक्रमांक ३६ ते ४० असलेले प्रमाणपत्र हरवले आहे. लापता तक्रार विक्रोळी पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.१०८/२०१ दिनांक २२.0१.२0२२ अंतर्गत नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास लेखी कळवावे/संपर्क सचिव, इमारत क्र.१७१, बाल आनंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कन्नमवार नगर-१, विक्रोळी (पुर्व) मंबई-४०००८३.

जर सदर सचना प्रकाशनापासन १५ (पंधरा) दिवसात न सापडल्यास उप-विधीच्या तरतुदीनुसार दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत करेल.

सही/ सचिव बाल आनंद कोहौसोलि ठिकाण: मंबई दिनांक: ०८.०६.२०२२

#### जाहीर नोटीस सर्व लोकांना सचना देण्यात येते की, सदनिक

क्र. ४०१, बिल्डिंग नं. ए -०१, शांती विद्या नगर्र ए१-ए२ को. हौ. सो. लि. शांती विद्या नगरी हाटकेश, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ह मिळकत आमचे अशील **श्री. नरेंद्र जयराम** डुंबरे आणि सौ. वैशाली नरेंद्र डुंबरे यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. ०५/०६/२०२२ रोजी दुपारी २ च्या सुमारास आमचे अशील हाटकेश ते मीरा रोड स्थानव येथे रिक्षेतून प्रवास करीत असताना त्यांच्या हातून शांती विद्या नगरी ए१-ए२ को. हौ. सो. लि. यांनी बहाल केलेले वरील सदनिका संबंधित भागपत्रक गहाळ झालेले आहे. सदरची बाब स्थानिक पोलीस स्टेशन यांना कळवलेली आहे तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रा

ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

### ठिकाण : मीरा रोड 💎 दि. ०९.०६.२०२२ जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, म्हाडाद्वारे माझे अशील **श्री. सुग्रिवप्रसा** जिवीत उर्फ जियुत जैस्वाल यांना खोली क्र.बी १४, चारकोप(१) लक्ष्मी नारायण को–ऑप. हौसिं नोसायटी लि<sup>.</sup>, प्लॉट क्र.५३७, आरएससी-५३ सेक्टर ५, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत मुळ गटपपत्र हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत चारको पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार क्र.११९०८/२०२ दि.०२.०६.२०२२ रोजी नोंद करण्यात आली आहे जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणतार्ह अधिकार हक टावा किंवा हित किंवा आक्षे असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता **ॲड. उमे**श व्ही. जाधव यांना खोली क्र.४३, प्लॉट क्र.२५३ आमंत्रण कोहीसोलि। सेक्टर क २ चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचन प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत संपर्क करावा अन्यथ असे समजले जार्रेल की वाटपपत्र हे हरवले आहे आणि त्याकरिता त्यांचे आक्षेप त्याग केलेले आहेत

सही/-श्री, उमेश व्ही, जाधव वकील उच्च न्यायालय दिनांक: ०९.०६.२०२२

### PUBLIC NOTICE

As per the instructions of my Client Mi Ashish Arun Vaidya I give this Notice tha Shri. Arun Narayan Vaidya a member o Co-operative Housing Society Ltd. having address at **Flat No. 102**, B Wing Chandrapuri CHSL, Kedarmal Road, Mala Chandrapuri Chast, Redarmal Road, Malac (East), Mumbai 400097 and holding Flat No 102, B Wing in the building of the society named Chandrapuri CHSL, along with Share Certificate bearing No. 20, Distinctior Nos. from 96 to 100, died on 08.09.2018 without making any nomination leaving behind him his son named Ashish Arur Vaidya and daughter Mrs. Geeta Rajest Vedak (Nee Geeta Arun Vaidya). The said daughter Mrs. Geeta Rajesh Vedak has released her undivided right, title and interest in the said Flat No. 102, B wing to the said son Mr. Ashish Arun Vaidya h the said son Mr. Ashish Arun Vaidya b Release Deed dated 12.02.2021 which odged/ registered before the office of the Sub-Registrar, Borivali- 5, under serial No BRL/5/2612/2021 on dated 12.02.2021. Ihe said Release Deed, it was found the neorrect date of death of late Arun Naraya Vaidya was mentioned as 28.09.201 through oversight. Hence the Rectification Deed is made on dated 19.05.202 Deed is made on dated 19.05.20 mentioning the correct date of death of lat Mr. Arun Naryan Vaidya i.e. 08.09.2021 which is lodged/ registered before the offic of the Sub-Registrar, Borivali-5, under seris No. BRL/5/7501/2022 on dated 20.05.2022

The undersigned hereby invites claim r objections from the heir or heirs or othe in objections from the fielr of fielrs of other lealmants/ objector or objectors to the ransfer of the said shares and interest of the leceased member in the capital/property o the society within a period of 15 days fro the publication of this notice, with copies of such document and other proofs in suppo of his/ her/ their claims/ objections for ransfer of shares and interest of the leceased Member in the capital/ property on the society. If no claims/ objections are society within the period precipied within the period precipied above. ceived within the period prescribed above the society shall be free to deal with th shares and interest of the deceased member n the capital/property of the society in suc in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society shall be dealt rith in the manner provided under the Bye laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the Chairman/Secretary of the society at working hours, from the date of publication of the potice till the date of society of the of the notice till the date of expiry of its

Sd/- Mr. Rameshbabu B. Ciliver (Advocate High Court Add: Flat No.1302, "A" Wing, B.No. 29 Geetanjali CHSL, Khernagar Bandra (East), Mumbai 400 051 Place: Mumbai Date: 09/06/2022

### सूचना

श्रीमती लता गणपत कुडाळकर ह्या श्री साई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ज्याचा पत्ता येथे आर बी चादोरकर मार्ग, आग्रीपाडा, मुंबई- ४०० ०११ च्या सभासद आणि सोसायटीच्या बिल्डींग-मधील फ्लॅट क्र. ३०१ च्या धारक असन कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय १३ ०६ २०२० रोजीस निधन झाले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर टावेटार/आक्षेपटार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडन दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ दिवसाच्या कालावधीमध्ये सोसायटीच्या भां डवल/मिळकती मधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसबधाच्या हस्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/त्याच्या/ दाव्या/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या मांडवल/ मिळकती मधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तातर करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकादारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव याचेकडे साय ७०० वा ते साय. ९.०० वा. च्या मध्ये सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई दिनाक : ०९ ०६ २०२२

> श्री साई को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करिता सही/-सन्मा. संचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.०६.२०२२

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सद्गुरू कॉम्प्लेक्स (ए-बी) कोहौसोलि., ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-६३ यांचे अनक्रमांक १११ ते १११५ धारक ५ (पाच) वर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२३ रवले/चोरीस गेले आहेत आणि दिंडोशी पोलीस ाणे यांचे कार्यालयात दिनांक ०२.०६.२०२ ोजीचे लापता नोंद क्र.१५१/२०२२ नोंद करण्या थाले आहे. जर कोणास सदर भागप्रमाणप<u>त</u>्र गपडल्यास आमच्याकडे लवकरात लवकर संपर्क ऋरावा.

विंग-ए, ७०४, सद्गुरू कॉम्प्लेक्स एक (ए-बी) को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि., सॅटेलाईट ग़ॅवरच्या पुढे, ए.के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड, रिगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. na: कुमारी चंद्रिका टी. सोयंतर

मोबा.:९७२७७३१८७४ ईमेल:csoyantar@hotmail.com

#### जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. स्वर्गीय हसनअली

इस्साजी व खरूनिसा हसनअली जगमग हे मालम सी.एस.क्र.१८३८, मांडवी विभाग, बी-३५०६ २५, उमरखाडी, १ला रोड हाऊस, डोंगरी, मुंबई ४००००९ या जागेचे मालक होते. यांचे अनक्रमे 0२.0८.१९६१ व १९.११.१९८२ रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा फिदाहुसेन हसनअली जगमग सुन सिकना फिदाहुसैन जगमग यांचेही ०४.११.२०१९ व ०६.०६.२०११ रोजी निधन झाले. माझे अशिलांच्या वतीने श्री. सैफी फिदाहसेन जगमग, मयताचे नातु व मुलगा यांनी खाली स्वाक्षरीकर्ता वकिलामार्फत सदर मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित त्यांच्या नावे हस्तांतरणासाट दावेदार किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडून दावा/आक्षे <u>।</u>ष्ठठच्यर्थ पुराव्यांच्या प्रतींसह<sup>े</sup> सदर सूचना काशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत मागविल आहेत विहित कालावधीत टावा/आक्षेप पाप प्राल्यास मयत सदस्याचे मालमत्ता व हित यास व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील.

दिनांक: ०९.०६.२२ अंट निष्त्रमाश निनारी टारा अद्यमनमुक्तिना ६/३०३ आकाश गेंगा कोहौसो., दैनिक शिवनेर रोड, वरळी, मुंबई-४०००१८

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that We, Mr. KRISHNAN DHARMARAJAN and Mr RAVI DHARMARAJAN have lost / misplaced the share certificate No 12872 bearing Distinctive nos. 10030141 to 10031620 in Folio No N00427 for 1480 equity shares of face value of Re.1/- paid up per share of Borosil Limited having Registered Office and 1101, 11th Floor Crescenzo G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai- 400051 and have applied to the Company for issue of duplicate share certificate

Any person having claim / objection can write to the company within 15 days from the date of publication of this notice, else the company will proceed to issue duplicate share certificates in our favour

Place: Mumbai Date: 09.06.2022

RAVI DHARMARAJAN

# जाहीर सूचना

आम्ही मे. दर्शन डेव्हलपर्स, सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या स.न. १६३अ., गाव-आकुर्ली, तालुका बोरीवली, जिल्हा- मुंबई, प्रकल्पाला दिनांक ०१ जून २०२२, रोजी पत्र क्रमांक SIA/MH/MIS/184628/2020 and EC Identification No.EC22B038MH141960 अन्वये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या

https://parivesh.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिनांक:९-६-२०२२ मे. दर्शन डेव्हलपर्स ठिकाण: मुंबई

### PUBLIC NOTICE

SUB- Original Share Certificates Lost

The Share Certificate No- 24 for 05 Share having distinctive nos- 116 to 120 pertaining to RATANKUNJ HOUSING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. . Flat no-001/A (REGISRATIONNO.BOM/WKW/HSG/(TC)/11781.2002 2002/2003.dt.3/9/2002.143/b Issued in favor of Late Mrs. Ateka-K-Mandviwala has been reported lost/misplaced by their self/legal heirs.

Anyone having any claim may contact the owner/Secretary of the Society in writing within 10 days hereof failing which all claims, if any will be considered waived and the society shall proceed further to issue the duplicate Share Certificate in Lieu of the Certificate reported lost/misplaced without any regards thereto.

Place: - Mumbai Date: - 09/06/2022 Shabbir-Kayamali- Mandviwala

### PUBLIC NOTICE

**SUB- Original Share Certificates Lost** 

The Share Certificate No- 25 for 05 Share having distinctive nos- 121 to 12 pertaining to RATANKUNJ HOUSING CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD . Flat\_no-\_002/A (REGISRATION\_NO\_BOM/WKW/HSG/(TC)/11781\_2002 2002/2003.dt.3/9/2002.143/b Issued in favor of Late Mrs. Ateka-K-Mandviwala

has been reported lost/misplaced by their self/legal heirs. Anyone having any claim may contact the owner/Secretary of the Society in writing within 10 days hereof failing which all claims, if any will be considered waived and the society shall proceed further to issue the duplicate Share Certificate in Lieu of the

Certificate reported lost/misplaced without any regards thereto. Place: - Mumbai Date: - 09/06/2022

Saifee -Kayamali- Mandviwala

### RICHIRICH INVENTURES LIMITED

A-1 Ground Floor Emperor Court, Yashwant Nagar Vakola Santacruz East Mumbai-400055 **Tel**: 022-79664656

Website: www.richirichinventures.com Email: richagro@yahoo.co.in NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM), BOOK CLOSURE

AND E-VOTING INFORMATION

n continuation of our newspaper advertisement published on 03<sup>rd</sup> June, 2022 in Bus Standard (English) and Mumbai Lakshadween (Marathi) NOTICE IS HERERY given tha he 36th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held or Thursday 30th June 2022 at 02:30 PM (IST) through Video Conferencing (VC) or Othe Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice Convening the AGM setting out the business to be transacted in the Meeting along with explanator Statement, Financial Statements, and the circular for Voting through electronic mean have been already been sent to the Members on through requisite modes. The Compan has also uploaded these documents on its website: www.richirichinventures.com.

The Register of members and Share Transfer Rooks of the Company will remain close from 24th June, 2022 to 30th June, 2022 (both days inclusive) for the purpose of the MAA hove referred AGM The remote e-voting shall commence on Monday 27th June, 2022 at 10.30 A.M. and shall

end on Wednesday 29th June, 2022 at 05.00 P.M. During this period Shareholders of the Company holding shares in physical form or in dematerialised form as on 23rd June 2022 (Cut-Off date) may cast their vote electronically. The remote e-voting module sha be disabled by NSDL for voting thereafter. Since the AGM will be held through VC/OAVM the deemed venue for the AGM shall be the

Registered Office of the Company. Mr. Shanu Bhagwandas Mata (COP. No. 17999) of M/s. Shanu Mata & associates, practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process to be carried out at the AGM venue in a fair and transparent manner Relevant documents referred to in the notice are available for inspection at the Registere Office of the Company on all working days, except Saturday, Sunday and other holidays

between 2.00 P.M. to 4.00P.M. Upto the date of the Annual General Meeting. FOR RICHIRICH INVENTURES LIMITED Himanshi Tiwar

Date: 09th June, 2022 Company Secretary

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, भिकालाल मुलजी कपासी (ऊर्फ भिखालाल मुलजी कपासी) जे खालील अनुसुचित नमूद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. यांच्या अधिकारांची मी चौकर्श करीत आहे. भिँकालाल मुलगी कपासी यांच्याकडून अनुक्रमांक बीआरएल-७-१००८५-२०२२ अंतर्गत हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृत दिनांक २०.१२.२०१३ रोजीचे पर्यायी स्थार्य निवास देण्यास केलेला मुळ करारनामाचे काही पाने (विशेषत: परिशिष्ट व मुळ इंडेक्स-२) हरवले आहे. भिकालाल मुलर्जी कपासी (ऊर्फ भिखालाल मुलर्जी कपासी) यांनी संदर्भ क्र.८७५) २०२२ अंतर्गत मालांड पोलीस ठाणे येथे वर नमुद मुळ करारनामाची पाने हरविलेबाबत पोलीस तक्रार केली आहे, ज्यांना उपरोक्त मालमत्ता माझे अशील (१) अमिता नितीन दोशी, (२) नितीन चिमनलाल दोशी व (३) कृपा पार्थ मेघानी यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यांस, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्योलय **ॲडव्होकेट नेविल छेडा** छेडा ॲण्ड असोसिएटस्च्या मालक, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., नान पालकर स्मृती समिती मार्ग, वीर सावरकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दाव किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यार त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

### वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.**१६०१,** क्षेत्रफळ ३३० चौ.फु. **कार्पेट** क्षेत्र, १६वा मजला, सी विंग २री नवीन इमारत (एमसीजीएमच्या योजनेनुसार ईमारत क्र.५) अदिनाथ ॲव्हेन्यु विंग एबीसी म्हणून ज्ञात, नरसिंग लेन, डी.एस. नगर, एस.व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.५१४, ५१४ (१ ते १८) व ५१२बी(भाग), ५१२बी (१ ते ३०)(भाग), गाव मालाड तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर तसेच आदिनाथ ॲव्हेन्यू विंग एबीर्स को-ऑप.हौ.सो.लि., नोंदणी क्र.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/१५८३३/२०१८-१९ दिनांक २५.१०.२०१८ यांच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२१७ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक २१६१ ते २१७० (दोन्हीसह) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे १० (दहा) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

> श्री. नेविल पी. छेड वकील, उच्च न्यायालय

### हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००, ई-मेल:CUS m. मीआयएन:यह५१९२डीएल२०१६पीएलमी३०१४८

### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृ**त अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम् १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांन सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्या

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम<sup>े</sup>८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील . नेर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.							
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण देव	ताबा				
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक				
HHFMUMIPL19000006423	सुरेश हवालदार चौहान	२१.०२.२०२२, १६.०२.२०२२	०७.०६.२०२२				
&	व ललिता सुरेश चौहान	रोजी रु.६,०९,२३१/-	(रचनात्मक)				
HHEMI IMHOL I1900006270	_						

प्र<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.३०२, ए विंग, कार्पेट क्षेत्र क्षेत्रफळ २८.०४ चौ.मी. (बाल्कनी क्षेत्र समाविष्ट), ३रा मजला, राजहंस युनाईटेड रिजेन्स-३, इमारत क्र.३, टाईप-जे, वृंदाव नगरी म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, जमीन सर्व्हे क्र.२७, एच.क्र.१/ए, एच.क्र.१/बी, एच.क्र.१/सी, एच.क्र.३ एच.क्र.५/ए, एच.क्र.५/८, एच.क्र.६, एच.क्र.७, एस.क्र.३२, एच.क्र.३४, एस.क्र.३३, एच.क्र.१, एच.क्र.२ एच.क्र.३, एच.क्र.४ एच.क्र.५, एच.क्र.६, एच.क्र.७, एच.क्र.८, एच.क्र.९, एच.क्र.१०, एच.क्र.११, एच.क्र.१२ एच.क्र.१३, एच.क्र.१४, एच.क्र.१५, एच.क्र.१६, एच.क्र.१७, एच.क्र.१८, एच.क्र.१९, एस.क्र.७५ एच.क्र.२(भाग), गाव पामटेंभी, पामटेंभी ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१५०१.

HFMUMHOU19000005718 मेरीरिना माद्य २१.०२.२०२२, १६.०२.२०२२ | 0३.०६.२०२ व लेनिन साझ रोजी रु.४९,७९,२७५/-HHEMI IMIDI 10000005767

प्र<mark>तिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.१५०४, १५वा मजला, बिल्डिंग टाईप १७, फेज क्र.४, बेलमॉन्ट, मोहन सबर्बिया म्हणून ज्ञात बांधकाम, सर्व्हे क्र.१७८, ३९/२, ३६/१५, ३७, २५/९ ते २५/ १४, ३५/२, ३६/३ ते १४, ३६/१६पी, <mark>गाव कोहोजखुंटवली, तालुका अंबस्नाथ (प.), जिल्हा ठाणे, महाराष्ट्र</mark>, **क्षेत्रफळ ५३.१३ चौ.मी. कार्पेट आणि चतुसिमा: उत्तरेस:** आतील रस्ता; **पुर्वेस:** मोहन सबर्बिया क्लब हाऊस **दक्षिणेस:** आर्चवे इमारत; **पश्चिमेस:** मोकळी जागा.

सुर्वासे लक्ष्मी प्रकाश व प्रकाश पांडरंग २१.०२.२०२२, १६.०२.२०२२ रोजी रु.२०,०५,६६०/-सर्वासे. किशोर रामचंद निवाळकर प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.०३, १ला मजला, क्षेत्रफव सुमारे ६४५ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), दृष्टी अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, डेल्वीन ॲपेक्स म्हणून ज्ञात प्रकल्प

प्लॉट क्र.९५, सर्व्हे/गट क्र.१५०/१५१, <mark>गाव सावरोली (बुद्रुक), तालुका शहापूर, जिल्हा ठाणे</mark> महाराष्ट्र-४२१६०१. सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: ०९.०६.२०२२

> नमना अ जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन

प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) गोल्डन टोबॅको लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता आवश्यक तपशिल गोल्डन टोबॅको लिमिटेड कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख २८.०६.१९५ ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको . कंपनी निबंधक – अहमदाबाद स्थापना/नोंदणीकरण झाले आहे कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक रल१६०००जीजे१९५५पीएलसी६७६०५

/मर्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व गोल्डन टोबॅको लिमिटेड, दर्जिपुरा, पोस्ट-अमालिया, जिल्हा प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता वडोदरा-३९००२२, गुजरात, भारत

कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी 06.05.2022 प्रारंभ तारीख दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची 08.99.9099

अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत विचित्र नारायण पाठक अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी नोंद.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३५३/ 086-8088/88083 मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कूर तराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल जवळ, होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश)

ई-मेल:drvnpathak@yahoo.co.in अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह एव्हीएम रिझोल्युशन प्रोफेशनल एलएलपी १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कूल जवळ, होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश) ई-मेल:cirp.goldentobacco@gmail.com १ दावा सादर करण्याची अंतिम तारीख अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कला २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यार ३ वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी तागू नाही म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)

वास्तविक पत्ता: लागू नाही, एव्हीएम रिझोल्युशन प्रोफेशनल एलएलपी १२०, झार्नेश्वर कॉलनी, मधुबन विहार, इंटरनॅशनल पब्लिक स्कूल जवळ, होशागांबाद रोड, भोपाल-४६२०४७ (मध्य प्रदेश). तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डन टोबॅको लिमिटेड**च्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश

अ) आवश्यक नमुना व

ठिकाण: भोपाल

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने ०७.०६.२०२२ रोजी दिला आहे. ोल्ड**न टोबॅको लिमिटेड**च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की. बाब क्र.१० मध्ये नमद पत्त्यावर अंतरीम ठरा अधिकाऱ्याकडे २१.०६.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगा

। कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. ाव्याचे चुकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल दिनांक: ०७ ०६ २०२२

अंतरिम ठराव प्राधिकारी, गोल्डन टोबॅको लिमिटेड **नोंद.क्र.**आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३५३/२०१८-२०१९/१२०६३

अ) वेबर्लिक:https://ibbi.gov.in/home/downloads

### सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४

**कॉर्पोरेट ऑफिस :** ७०२, मॅरेथॉन मॅक्स, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०; **द्रध्वनी:**+९१-२२-६७२४८४८४/८८; **फॅक्स:** +९१-२२-६७७२ ८४०८ **ई-मेल**:citadel@marathonrealty.com, **वेबसाईट:**www.citadelrealty.in

### सदस्यांना टपाल मतदानाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे कलम ११० आणि इतर लागू तरतुर्दीनुसार,जर काही असेल तर, कंपनी कायदा, २०१३(कोयदा) (काही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या सध्या अमलात असलेले पुन्हा लागू करण्यासह) नियम २० आणि नियम २२ सह वाचा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (काही वैधानिक फेरफार (ने) किंवा त्यामध्ये प्तध्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विनियम ४४ सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता ) विनियम, २०१५ (सूची विनियम), सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० इतर संबंधित परिपत्रकांसह वाचा प्रामान्य परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ आणि २०/२०२१ डिसेंबर २०२१ रोजी भारत ारकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रक), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले सर्व साधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस-२) आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम (कोणत्यार्ह वैधानिक फेरफार किंवा त्यामधील पुर्नअधिनियमांसह अंमलात), सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मंजूरी मिळविण्यासाठी खाली नमूद केल्यानुसार आणि २९ एप्रिल २०२२ च्या टपाल मतदान सूचनेत टपाल मतदान सूचना) नमूद केल्यानुसार, विशेष व्यवसायावर विमर्श करण्याकरिता हा ठराव टपाल मतदानाद्वारे, केवळ रेमोर ई-मतदान प्रकियेदारे पारित करण्यात येणार आहे.

तपशील ठरावाचा प्रकार (सामान्य/विशेष) श्री. देवेंद्र शीमानकर विशेष ठराव (डीआयएन ००३८५०८३) यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे आणि या संदर्भात विचारात घेणे, आणि योग्य वाटल्यास. खालीलप्रमाणे फेरफार करून किंवा न करता पारित करणे

. फपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा आपल्या सदस्यांना ई-मतदान सुविधा प्रदार रण्याच्या उद्देशाने प्रदान केल्या आहेत. एमसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्याचं नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीक केलेला नाही त्यांनी सूचनांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

रनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (एकत्रितपणे डिपॉझिटरीज म्हणू-संदर्भित) कडून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंद पटावर/ लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नोंद आहे शुक्रवार, ०३ जून २०२२ रोजी (कट-ऑफ तारीख) पर्यंत आणि ज्याचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीज डेपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहे त्यांनाच ही सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे.

या टपाल मतदान सूचनेची एक प्रत कंपनीच्या वेबसाइटवर (https://citadelrealty.in/notices/), स्टॉव एक्सचेंजच्या वेबसाइटच्या संबंधित विभागावर देखील उपलब्ध आहे ज्यावर कंपनीचे इकिटी शेअर्स सचीबद्ध आहेत. . म्हणजे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि एनएसडीएल ची वेबसाइट, कंपनीला रिमोट ई-वोटिंग सेवा प्रदान करणारी एजन्सी (www.evoting.nsdl.com). सभासदांच्या सहज संदर्भासाठी सूचना देखील जोडली आहे.

रिमोट ई-मतदान सविधा या कालावधीत उपलब्ध असेल. खालीलप्रमाणे:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात दि.०९ जन २०२२ रोजी स.९.०० वा. रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती दि.०८ जुलै २०२२ रोजी सायं. ५.०० वा. वर नमूद केलेल्या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार कंपनीचे इकिटी शेअर्स धारण करणारे पात्र सदस्य, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. सदर तारीख आणि वेळेच्या पलीकडे रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही आणि रिमोट ई-व्होटिंग पध्दत उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएलद्वारे त्वरित अक्षम केले जाईल. ठरावाव

त, एकदा टाकले की, नंतर बदलता येत नाही. रिमोट ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

तारीख: ८ जून २०२२

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसार गरंवार विचारले जाणारे प्रश्न <sup>-</sup>एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग युजर मॅन्युअल पाहू शकता किंवा टोल फ्री क्र.१८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा

सुश्री सोनी सिंग/श्री.अमित विशाल यांना एनएसडीएल, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मंबई ४०० ०१३ येथे विनंती पाठवा: ईमेल: evoting@nsdl.co.in ई । तदानावरील तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी. धन्यवाद.

संचालक मंडळाच्या आदेशान्व सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेड सही/ ठिकाण: मुंबई

सुचेता चतुर्वेदी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार